



कार्यकारी अभियंता / अ विभाग

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडाचा घटक)

कुलाबा संक्रमण शिविर, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४००००५

दूरध्वनी क्र.-०२२-२२१८७७८५

ई मेल- rfreeamhada@gmail.com



जा.क्र. का.अभि./अ विभा./०८९६/२०२४

दिनांक

22 APR 2024

प्रति,

1866153

ना-हरकत प्रमाणपत्रधारक;

१. श्री. पवक्कारागठ अदनान (रुम नं. ०३, पहिला मजला)
 २. श्री. अब्दुल जोब्बार मेटीप (रुम नं. ०७, चौथा मजला)
- इमारत क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, मुंबई.

ITC Cell,

M. M. & A. D. Author

Inward No.: 1533

25.04.2024

वास्तुशास्त्रज्ञ,

मे. जी. एम. आर्च प्रा.लि.,

२५७०, इमारत क्र. ५६, गांधी नगर,
एमएचबी कॉलनी वांद्रे (पू.), मुंबई -४०००५१.

विषय :- उपकरप्राप्त इमारत क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, मुंबई च्या (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे तिस-या टप्प्यात दुरुस्तीबाबत
- अंदाजपत्रक व नकाशे सादर करणेबाबत.

संदर्भ :-

१. वास्तुशास्त्रज्ञ, मे. जी. एम. आर्च प्रा.लि., यांचे दिनांक १८.०१.२०२३ रोजीचे पत्र व सोबत प्रस्ताव
२. या कार्यालयाची टिप्पणी क्र. ०००३, दिनांक १०-०२-२०२३
३. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे पत्र क्र. ४४७, दिनांक १४-०२-२०२३ अन्वये जारी करण्यात आलेले (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र
४. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे वास्तुशास्त्रज्ञ, मे. जी. एम. आर्च प्रा.लि., यांस पत्र क्र. ४४८, दिनांक १४-०२-२०२४

महोदय / महोदया;

विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन पत्र क्र. ३ अन्वये उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांचेमार्फत (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रातील अटी व शर्तीची प्रामुख्याने खालील अटींची पुर्ती आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासुन १५ दिवसांत करावी, अन्यथा सदर ना-हरकत प्रमाणपत्र रद्दातल करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी.

अट क्र. १०) या कार्यालयामार्फत द्वितीय संयुक्त पाहणी करण्यात आल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये.

अट क्र. १८) प्रस्तावित इमारत दुरुस्ती केल्यानंतर सदर इमारत सुस्थितीत येईल, या बाबत नोंदणीकृत Structural Engineer चे त्यांच्या Letter head वरिल मुळ प्रमाणपत्र व सदर Structural Engineer च्या नोंदणी स्वयंसाक्षांकित प्रत अंदाजपत्रकासोबत सादर करणे आपणास बंधनकारक आहे. (प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)


अट क्र. २२) सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. २१७, दिनांक ३१.०९.२०२३ अन्वये सदर इमारतीवर दुरुस्तीपोटी विविध टप्प्यांत आतापर्यंत एकुण रु.२,१४,३०३/- (रुपये दोन लाख, चौदा हजार, तिनशे तिन फक्त) इतका खर्च झाला आहे. सबव सदर झालेला खर्च व (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे प्रस्तावित दुरुस्ती कामास कमीत कमी ९०% भाडेकरु / रहिवासी यांची समती असल्याचे प्रमाणपत्र आपण (ना-हरकत प्रमाणपत्र धारक यांनी) या कार्यालयास सादर करावे. (प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

वरील अटी व शर्तीं व्यतिरीक्त सदर कामाच्या देयकाच्या अदायगीसाठी सादर कण्यात येणाऱ्या मोजमाप वहीवर (Measurement Book) ना-हरकत प्रमाणपत्र धारकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यावी.

सोबत :-

- १) अट क्र. १८ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- २) अट क्र. २२ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- ३) संदर्भाधिन पत्र क्र. ३ ची प्रत
- ४) संदर्भाधिन पत्र क्र. ४ ची प्रत

आपली विश्वासु,



24/04/24

कार्यकारी अभियंता

‘अ’ विभाग / मुं.इ.दु.व पु. मंडळ

प्रत;


- सहाय्यक आयुक्त / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव अग्रेषित.
- कार्यकारी अभियंता (शहर-२) / इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बाधणी) / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव
- कार्यकारी अभियंता / माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष, यांस माहितीस्तव व मा. मुख्य अधिकारी / मु.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. ६०८६, दिनांक ११.०७.२०२३ अन्वये सदर ना-हरकत प्रमाणपत्राची प्रत म्हाडाच्या संकेतस्थळावरील दुरुस्ती मंडळाच्या Page वर Upload करण्यासाठी. (सोबत- ना-हरकत प्रमाणपत्राची छायांकित प्रत)
- सहाय्यक अभियंता (पाणी खाते) / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव.
- सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांस माहितीस्तव.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(म्हाडाचा घटक)

MUMBAI BUILDING REPAIRS AND
RECONSTRUCTION BOARD
(A MHADA UNIT)

म्हाडा
MHADA



नाहरकत प्रमाणपत्र

(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ कलम १०२ नुसार)

विषय:- इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, फोर्ट, मुंबई आ विभाग या इमारतीचे दुरुस्ती काम.
(उपकर क्रमांक अ-२५०३).

संदर्भ:- कार्यकारी अभियंता / आ विभाग / मु. इ. दु. व पु.मंडळ यांची कार्यालयीन टिप्पणी
क्र.ET-०००३, दि. १०.०२.२०२३.

महानगरपालिका हद्द आ विभाग मधील उपकर प्राप्त इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, फोर्ट, मुंबई ला संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, असे वास्तुशास्त्रज्ञ मे. जी. एम. ऑर्च प्रा. लि., यांनी प्रमाणित केल्यानुसार व अशी दुरुस्ती इमारतीतील भाडेकरू/ रहिवाशी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मधील कलम १०२ नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) स्वतः प्राप्त करत घेऊ इचितात असा लेखी प्रस्ताव त्यांचे वास्तुशास्त्रज्ञ मे. जी. एम. ऑर्च प्रा. लि., यांनी त्यांचे पत्र दि. १३.०१.२०२३ अन्वये का.अ./ आ विभागास दि. १८.०१.२०२३ रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यानुसार सदर इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी, सक्षम अधिकारी म्हणून खालील अटीकर हे ना-हरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) देण्यात येत आहे. तसेच भाडेकरू / रहिवाशयांच्या विनंतीनुसार इमारतीची संरचनात्मक दुरुस्तीचे सर्व प्रक्रियेत खालील व्यक्ती ना-हरकत प्रमाणपत्र घारक म्हणून काम करतील व मंडळाचे दृष्टीने ठेकेदार असतील.

१. श्री. पवकारागठ अदनान (रुम नं. ३, पहिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

२. श्री. अब्दुल जेब्बार मेटीप (रुम नं. ७, चौथा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

अटी व शर्ती :-

हे ना हरकत प्रमाणपत्र कोणताही पुर्वग्रह न ठेवता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे नकाशे व अंदाजपत्रक मंजूर करेल असे गृहित धरून देण्यांत येत आहे, कोणत्याही कारणासाठी ज्यामध्ये नकाशे व अंदाजपत्रके न स्विकारण्याचे अटी व शर्तीचे पालन करण्यांत काही दोष रहाणे किंवा इतर कोणतेही कारण न दाखविता नाहरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यामुळे कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा ना-हरकत प्रमाणपत्र धारकांकडून किंवा अन्य भाडेकरू/ रहिवाशयांकडून स्विकारण्यात येणार नाही.

- दुरुस्तीचे काम मंडळातर्फे नोंदणी झालेल्या ठेकेदाराकडूनच करवून घेणे ना-हरकत प्रमाणपत्र धारकावर बंधनकारक आहे. तसेच, मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. ९२३१ दिनांक ०१/१२/२०२२ अन्वये नमुद केलेल्या अट क्र. २(i) नुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे. " २(i)) एखादा दुरुस्तीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राद्वारे ठेकेदाराची नेमणूक करताना मुख्यत्वारपत्र(Power of Attorney) दुर्यम निबंधक यांच्याकडून नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे."
- या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या तारखेपासून दिंद वर्षांपर्यंत ग्राह्य राहिल आणि या कालावधीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल. दिंद वर्षाच्या (१८ महिने) मुदतीनंतर मुदतवाढ हवी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र धारकांनी मुळ मुदत संपत्यापुर्वी किमान १ महिना मुदतवाढीसाठी योग्य समर्थनासह मंडळास लेखी विनंती करणे आवश्यक राहिल अन्यतः हे नाहरकत प्रमाणपत्र आपोआप रद्द समजण्यात येईल.
- इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement), हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहिल.

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
दूरध्वनी ६६४०५०००० / २६५९२८७७ / २६५९१३९७
फक्त नं. : ०२२-२६५९२०५८/२६५९१४५९

[पृष्ठ क्र. ०१/०४]
Griha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051.
Phone : 66405000 / 26592877 / 26591397
Fax No.: 022-26592058/26591459
Website : www.mhada.maharashtra.gov.in

इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, कोर्ट, मुंबई अ विभाग
 (उपकर क्रमांक अ-२५०३), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

४. मुंबई महानगर पालिकेच्या व मंडळाच्या मंजुरीपेक्षा अन्य काम करण्यात आले तर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्रधारक आणि वास्तुशास्त्रज्ञ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इमारत दुरुस्तीच्या केलेल्या खर्चाची परतफेड (Reimbursement) केली जाणार नाही.
 ५. ढोबळ नकाशात (Block Plan) मध्ये दर्शविलेल्या मजल्याच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात मजल्याची संख्या ढोबळ नकाशापेक्षा जास्त असेल तर सदर जास्तीच्या मजल्याची / मजल्याची संरचनात्मक किंवा अन्य दुरुस्ती प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या व तसेच मंडळाच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय ना-हरकत प्रमाणपत्र धारकास करतायेणार नाही. रहिवाशयांची संख्या का.अ./अ विभाग हयांनी व वास्तुशास्त्रज्ञ हयांनी ०७ भाडेकरू / रहिवाशी [०६ अ.नि. + ०२ निवासी = ०७ अ.नि. व नि.] असल्याचे सादर केले आहे, ते स्विकाररण्यात यावे. इमारतीच्या बांधकाम क्षेत्रफळा बाबत जर तफावत असल्यास वास्तुशास्त्रज्ञाच्या योग्य खुलासा का.अ. / अ विभाग हयांनी क्षेत्रफळ तपासून, प्रमाणित करून अंदाजपत्रक व नकाशे सादर करावे.
 ६. प्रत्येक भाडेकरू/रहिवाशी हयांच्या दुरुस्ती कामातील दोषांचे निरसन तसेच तक्रारीचे निराकरण ना-हरकतपत्र धारकांनी करणे बंधनकारक राहिल.
 ७. इमारत दुरुस्तीनंतरही भविष्यात आवश्यकता वाटल्यास मंडळाला इमारतीची पुनर्बंधणी करावयाचा अधिकार राहिल व त्याबद्दल रहिवाशी / ना हरकत प्रमाणपत्रधारक यांना कोणत्याही प्रकारची हरकत घेता येणार नाही.
 ८. ज्या रहिवाशयाना मंडळाच्या संक्रमण शिबीरांत जागा देण्यात आल्या असतील त्यांना इमारतीची दुरुस्ती पुर्ण झाल्यावर त्यांच्या मुळ गाळ्यात पुर्णवसन करण्याची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारकांची राहिल. निधीची उपलब्धता लक्षात घेऊन धोकादायक भागांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावे.
 ९. १०. आवश्यक असेल तेव्हा महानगरपालिकेची आय ओ डी (Intimation of Disapproval) व सी सी (Commencement Certificate) प्राप्त झाल्यानंतर व कार्यकारी अभियंता अ विभाग /दु व पु.मंडळ यांनी द्वितीय संयुक्त पहाणी केल्या नंतरच कामास सुरुवात करण्यात यावी.
- इमारतीच्या दुरुस्तीचे काम आवश्यकतेप्रमाणे इमारतीच्या सर्व भागात समप्रमाणात करण्यात यावे व ते नाहरकत प्रमाणपत्र धारकांच्या भागातच केंद्रीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
११. इमारतीचे दुरुस्तीचे काम विहित कालावधीत पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
 १२. प्रस्तावासोबत असलेल्या नकाशाप्रमाणे सामाईक भागांचे दुरुस्तीचे काम प्रथम करण्यात यावे.
 १३. लोकायुक्त महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार शक्यतो रहिवाशयांच्या भागातील काम प्रथम करण्यात यावे व नाहरकत प्रमाणपत्रधारकांच्या भागातील काम शेवटी करण्यात यावे.
 १४. विषयांकित इमारतीच्या दुरुस्तीचे कामासाठी मंडळातर्फ वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक झाली असल्याने त्यांनी केलेल्या टप्प्यांपर्यंतच्या कामाचा मोबदला आदा करणे तसेच मंडळातर्फ ठेकेदार नियुक्त केला असल्यास त्यांचे हक्कंचे (claims) चे निराकरण करणे व सदर ठेकेदारांने मंडळातर्फ केलेलया दुरुस्ती कामासाठी केलेलया खर्चाची अदायगी करण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी व त्याची पुरता झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच मंडळाचे कार्यकारी अभियंता ना-हरकत पत्राद्वारे सुरु होणाऱ्या दुरुस्ती कामाची द्वितीय संयुक्त पहाणी करतील व काम सुरु करण्यास अनुमती देतील.
 १५. इमारतीच्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणतेही अनधिकृत काम होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी वास्तुशास्त्रज्ञ व ना-हरकतपत्र धारकावर राहील व ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्यव्ये कार्यवाहीस पात्र ठरतील ना-हरकतपत्र धारकांनी याची नोंद घ्यावी व तशी स्पष्ट लेखी सुचना कामास प्रारंभ करण्यापुर्वीच ना-हरकतपत्र धारकांनी वास्तुशास्त्रज्ञ योना दयावी. महानगरपालिकेकडे आणिबाणीच्या कालावधीमध्ये घनकचरा उचलण्याबद्दल अनामत ठेवे ठेवणे तसेच जावा पाणीपटटी महानगरपालिकेला भरणे या जबाबदाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्र धारकांच्या रहातील.
 १६. [पृष्ठ क्र.०२/०४]

इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, फोर्ट, मुंबई अ विभाग
 (उपकर क्रमांक अ-२५०३), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

१७. मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ३४२ अन्वये आय.ओ.डी. (I.O.D.) मिळविषयाकरीता खालील बाबीची पुर्तीता वास्तुशास्त्रज्ञाकदून नाहरकत प्रमाणपत्र धारकाने करून घ्यावी.
- स्थळदर्शक नकाशा (लोकेशन प्लैन)
 - सिटी सर्कें शीट क्रमाकासह इमारतीचा ढोबळ नकाशा,
 - विस्तृत नकाशा आणि वेगवेगळ्या रंगांठामध्ये प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारे उद्दर्शक देखावे व त्याचबरोबर इमारतीचे बांधीव क्षेत्रफळ व त्याची आकडेमोड.
 - मंडळाचे परताव्यासह नाहरकत प्रमाणपत्र,
 - इमारताची छायाचित्रे,
 - महानगरपालिकेचे सर्व कर थकबाकीसह भरण्यात यावेत व संबंधित विभागातील सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांचे उपकरासह कोणतीही थकबाकी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे,
 - संबंधित विभाग अधिकारी/महानगरपालिका यांचेकदून कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र,
 - मालमत्ता जर आरक्षणाने बाधीत असेल तर कार्यकारी अभियंता (विकास नकाशा) स.अभियंता (संपादन) महापालिका यांचे शेरे प्राप्त करून ते जोडणे.
 - इमारतीतील सर्व भाडेकरूंचे इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती करण्याकरीता लेखी हमीपत्र सदर इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत सादर करावे.
१८. कार्यकारी अभियंता आ विभाग यांनी सदर इमारतीच्या दुरुस्तीकामासाठी मंडळा तर्फ वास्तुशास्त्रज्ञ / ठेकेदाराची नेमणूक केली असल्याने संबंधित ठेकेदाराने / वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या कामाची देय रक्कम म्हणजेच त्यांनी केलेल्या कामाचे देयके पारित केल्याशिवाय व मंडळाचे ठेकेदार / वास्तुशास्त्रज्ञ यांची नियुक्ती रद्द किंवा कार्यमुक्त केल्यानंतरच नाहरकत प्रमाणपत्र धारकाचे प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेणे बंधकनकारक राहील. दरम्यानच्या काळात इमारत संरक्षणाबाबतची संपुर्ण खबरदारी व जबाबदारी संबंधित नाहरकत प्रमाणपत्र धारकावर राहील यांची कृपया नोंद घ्यावी.
१९. सदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळातर्फ काम करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेले अंदाजपत्रक जर नाहरकत प्रमाणपत्र कामासाठी वापरणे प्रस्तावित असल्याने सदर बाब मंडळाचे निर्दर्शनास अवलोकनासाठी व मान्यतेसाठी सादर करण्यासाठी बाब टिप्पणी मंडळाचे आगामी बैठकीत सादर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी.
२०. मुं. इ. दु. व पु. मंडळाद्वारे वि.नि.नि. ३ ३[७] अथवा ३ ३[९] अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, याची खातरजमा कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी केली आहे असे गृहीत धरून, हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
२१. सदर नाहरकत प्रमाणपत्र हे विषयांकीत इमारतीवर विविध टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सर्वकष दुरुस्ती खर्चाची व ९०% गाळेधारक / भाडेकरू यांची विषयांकीत कामास संमती आहे याची कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी खातरजमा केली आहे असे गृहीत धरून देण्यात येत आहे.

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
 मुं. इ. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४.

Shri. Shiva /pet
16/04/23

इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, फोर्ट, मुंबई अ विभाग
(उपकर क्रमांक अ-२५०३), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

Mur Building Repair &
Re Construction Board
Executive Engineer A. Ward
Inward No. :- ३४६
Date :- १८-०२-२३

जा.क्र.परिमंडळ-१/नाहप्र/ ५५२ /२०२३,
उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१) यांचे कार्यालय,
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,
ए-६६, दादरकर कंपाऊंड, ताडेव, मुंबई- ४०० ०३४.
दिनांक :- १५/०४/२०२३.

प्रति,

१. श्री. पवकारागठ अदनान (रुम नं. ३, पहिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
२. श्री. अब्दुल जेबार मेटीप (रुम नं.७, चौथा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
इ.क्र. १९, पोलिस कोर्ट लेन, फोर्ट, मुंबई अ विभाग (उपकर क्रमांक अ-२५०३), यांना माहिती व
आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
३. प्रत, कार्यकारी अभियंता अ विभाग, दु व पु.मंडळ यांस माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
(सर्व प्रतीसह). कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या नकाशामध्ये भाडेकरू / रहिवाशयाच्या
यादीनुसार खोली क्र. / दुकान क्र. नमुद करावा.

विषयांकित “ना-हरकत प्रमाणपत्र” निर्गमित करण्यापूर्वी उपरोक्त इमारतीच्या प्रस्तावित टप्प्याच्या दुरुस्तीसाठी
यापूर्वी नियुक्ती केलेल्या कंट्राटदारास निविदेच्या संबंधित कलमानुसार कार्यमुक्त केल्याची खात्रजमा करावी.
तसेच ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व सुचनांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.

४. प्रत, सहाय्यक महानगर पालिका आयुक्त सी विभाग, मुंबई महानगर पालिका, मुंबई.
५. प्रत कार्यकारी अभियंता (शहर-२) इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बांधणी) महानगरपालिका, १/२ दोस्ती विनस,
वाल्मीकी द्योक, वडाला (पू.), मुंबई-३७.
६. प्रत, सहाय्यक अभियंता [पाणी खाते], सी विभाग महानगरपालिका, मुंबई.
७. प्रत, सहाय्यक लेखाधिकारी (परिमंडळ-१) मु.इ. दु. व पु.मंडळ यांना माहितीसाठी रवाना.

८. प्रत,
वास्तुशास्त्रका
मे. जी. एम. ऑर्च प्रा. लि.,
२५७०, इमारत क्र. ५६,
गांधी नगर, एपएचबी कॉलनी वांडे(पू.),
मुंबई-४०० ०६९.

O. No /E E/ADM/RR ४९७ of '०
Office of the Executive Engg.
25 Transists Camp, Cuffe F
Colaba, Mumbai - 400 005.
Date : २२ APR 2024

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
मु. इ. दु. व पु.मंडळ, मुंबई-३४.

उपमुख्य अभियंता / परि-१, दुवपु क्र. ४४७ दिनांक १४.०२.२०२३ [प्रत जोडण्यांत येत आहे] मधील अटी व शांतीच्या अधिन राहून
“ना हरकत प्रमाणपत्र” [परताव्यासह] रवाना.

सदर अटी व शांतीची पूर्तता आठ दिवसात करण्यांत यावी, अन्यथा सदर ना हरकत प्रमाणपत्र आपोआप रद्दबातल होईल याची कृपया नोंद
घ्यावी. या कार्यालयाचे पत्र क्र. ३१६, दि. २२-०४-२०२४ चे अवलोकन झावे.

कार्यकारी अभियंता
अ विभाग, मु.इ.दु. व पु. मंडळ, मुंबई.